

Date: 29th June, 2022

To,

BSE Limited

P. J. Towers, Dalal Street, Fort,

Mumbai – 400 001.

To,

National Stock Exchange of India Limited

Exchange Plaza, Bandra Kurla Complex,

Bandra (East), Mumbai – 400 051

Ref.: BSE Scrip Code No. "533138" **Ref.:** "ASTEC"

<u>Subject: Public Announcement & Newspaper Advertisement - 28th Annual General Meeting through Video Conferencing (VC) and Other Audio Visual Means (OAVM)</u>

Dear Sir/Madam,

Pursuant to the Ministry of Corporate Affairs ("MCA") Circular dated 5th May, 2020, read with Circulars dated 8th April, 2020, 13th April, 2020, 15th June, 2020, 28th September, 2020, 31st December, 2020, 23rd June, 2021, 8th December, 2021 and 5th May, 2022 (collectively referred to as "MCA Circulars"), permitted the holding of the Annual General Meeting ("AGM") through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM"), without the physical presence of the Shareholders at a common venue.

Further to our intimation dated 2nd May, 2022 and in compliance with the provisions of the Companies Act, 2013 ("the Act"), the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations") and MCA Circulars, Astec LifeSciences Limited ("the Company") has decided to hold its 28th (Twenty Eighth) AGM on **Monday, 25th July, 2022 at 4.00 p.m. (IST) through VC / OAVM**.

Pursuant to the MCA General Circulars dated 5th May, 2020 and 13th January, 2021, read with Regulations 47, 30 and Schedule III of the SEBI Listing Regulations, please find attached herewith, the copies of newspaper advertisements published on Wednesday, 29th June, 2022 in Business Standard (in English language) and Mumbai Lakshadeep (in Marathi language), in respect of information regarding the 28th AGM of the Company.

The newspaper advertisements may also be accessed on the website of the Company, viz., www.astecls.com.

Kindly take note of the above.

Thanking you,

Yours faithfully,

For Astec LifeSciences Limited

Tejashree Pradhan

Company Secretary & Compliance Officer

Encl.: Copies of the Notices of 28th Annual General Meeting published in the following newspapers on Wednesday, 29th June, 2022:

- 1) Newspaper cutting of Business Standard
- 2) Newspaper cutting of Mumbai Lakshadeep







PUBLIC NOTICE Certificate for 190 Equity Shares, Folio no HLL2908055, Certificate No. 5244438 Distinctive No. 1136551821 - 1136552010 of HINDUSTAN UNILEVER LTD. Standing in the name of KISHAN GOPAL HARSH JOINT WITH RAJKUMARI HARSH has have been lost or mislaid and the undersigned has/have applied to the company to issue duplicate Certificate for the aforesaid shares.

Any person who has a claim to respect of the said shares should lodge such clain with the company at its Registered office Unilever House B D Sawant Marg, Chakala Mumbai, Maharashtra, 400099, within one month from this date else the Company wil proceed to issue duplicate Certificate

Name Of the Shareholder(s Place: New Delhi RAJKUMARI HARSH

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to the general public at large that a Power of attorney dated 24/10/2013 bearing No. ATL/POA/1148/13), was executed by my lient **MRS. AARTI SAMEER TANDLEKAR** @ AARTI SHARAD SAWANT. Residing a no.001 vindyachal CHS ACC Road lund (w) Mumbai 400080, in favour of SMT. VIDYA SHARAD SAWANT having address at Room No. 402, B-wing Shreyanand CHS, Kolshet Road, Dhokali Thane -400607, in respect of - Room No. 2/A, Ground Floor, Sawant Sadan, admeasuring about 242 sq. ft carpet area situated at - Dr Ambedkar Road, Mulund (W), Mumbai-400080 and in respect of any part of Sawant Sadan building and its Land 1 My client is hereby cancelled/revoked the hereby states and declares that SMT. VIDYA SHARAD SAWANT has no power/authority of whatsoever nature to act on behalf of my client in any kind of shape or form and/o represent my client anywhere in any capacity in respect of the abovementioned flat. 2.The Power of attorney dated 24/10/2013 SMT. VIDYA SHARAD SAWANT is treated as null, void, cancelled and not binding upon my client.

3. ANY Person or persons body or association of persons who are in the process of entering into any deal, contract or otherwise in respect of the above-mentioned property will be treated as illegal, null and void and not binding his/their own risks costs and legal consequences Date:29/06/2022 Place: Mumbai

Satyam R. Dubey ADVOCATE HIGH COURT

PUBLIC NOTICE

NATHA DANA PATEL, a member of the SITAMAI CO-OP.HSG.SOC.LTD., having address at L. T. Road, opp. Navghar Police Station, Mulund (East), Mumbai - 400 081, and nolding Flat No. 402 in A-2 building of the society, died on 7/08/2021 vithout making any nomination. The society hereby invites claims of

objections from the heir or heirs or other claimants/objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital property of the society within a period of 7 days from the publication of this notice with copies of such documents and other proof in support of his/her, heir claims/ objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital property of the society. If no claims/objections are received within the period prescribed above, he society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims/objections, if any, received by the society for transfer of share and interest of the deceased member in the capital/property of manner provided under the Byeaws of the society. A copy of the registered Bye-laws of the society s available for inspection by the claimants/objectors in the office of the society/with the secretary of the society, between 5 p.m. to 7 p.m. from the date of publication of the notice till the date of expiry of its

For and on behalf of SITAMAI CO-OP.HSG.SOC.LTD. Hon. Secretary

PUBLIC NOTICE

Carpet / Built-up area, situated on the 5t

Calper Bulling alea, stated with Str Floor, Poonam Shrusti, Latif Park, Opp S.K. Stones Mira Bhyander Rd, Mira Rd Dist. Thane 401107. Whereas she expired on 19th April 2021 intestate

without giving will/ or nomination. She is eaving behind two Sons and fou

laughters as her only legal heirs namel

(1) Mr. Faiz Ahmed Ansari, 2) Mr Afaque Ahmed Ansari, (3) Mrs. Nagma Yasmin Arshad Hasan Khan, 4) Mrs Farhat Parveen Ehtesham Hussain

Khan, 5) Mrs. Afshan Jabeen J Baig, 6

Mrs. Darakshan Jabeen Tarigu

he society hereby invites claims of

objections from the heirs or othe

claimants/ objectors to the transfer of the

member in the capital/ property of the society within a period of 15days from the publication of this notice, with certified

true copies of such documents and other

proofs in support of his/her/their claims

objections for transfer of shares and interest of the deceased member in the

capital/ property of the society. If no

period prescribed above, the society sha

nterest of the deceased member in th

capital/ property of society in sucl manner as is provided under the bye

laws of the society. The claims of

objections, if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/ property

of the society or by the Advocate givin

this Public Notice shall be dealt with in th

manner provided under the bye-laws of

the society. A copy of the registered bye laws of the society is available fo inspection by the claimants/ objectors, in the office of the society/ with the

Secretary of the society between 5 P.M

to 7 P.M. from the date of publication of

the notice till the date of expiry of it

Chairman

Behind Amrut Nagar, Jogeshwari (W

Date: 29/06/2022

Poonam Shrusti A & B Wings CHSL

or and on behalf of

Mubarak Ali Temrikar.

Advocate High Court

Mumbai - 400104. Place: Mumbai

Secretary, Sd/-

to deal with the shares

said shares and interest of the decea

admeasuring 630 Sq. Fee

frs.Mehrunnisa Ansari widow of (fohammed Nasim Ansari holding

Place: Mumbai Date: 29/06/2022

period.

Form No. INC-26 Form No. INL-20
[Pursuant to Rule 30 of the Companies (Incorporation) Rules, 2014]
Before the Central Government
Regional Director, Western Region, MUMBAI
the matter of sub-section (4) of Section 13 o Companies Act, 2013 and clause (a) of Sub rule (5) of Rule 30 of the Companies (Incorporation) Rules, 2014

In the matter of
YELLOWTORK TECHNOLOGY
PRIVATE LIMITED
(CIN: U74999MH2018PTC316391)
having its Registered Office at 501-A Pinnacle
Corporate Park, BKC Bandra (East) Vill. Kole

, Near Trade Centre, Mumbai, Mumbai City, MAHARASHTRA-400051 NOTICE is hereby given to the Genera Public that the company proposes to make application to the Central Government under section 13 of the Companies Act, 2013 seekingconfirmation of alteration of the Memorandum of Association of the company in terms of the special resolution assed at the Extra Ordinary General Meeting held on 08th June, 2022 to enable the company to change its Registered office rom "State of Maharashtra" to the "State" of Raiasthan".

Any person whose interest is likely to be affected by the proposed change of the registered office of the company ma deliver either on the MCA-21 portal (www.mca.gov.in) by filing investor complaint form or cause to be delivered or send by registered post of his/her objections supported by an affidavit stating the nature of his /her interest and grounds of opposition to the Regional Director, Western Region Ministry of Corporate Affairs, Everest, 5 Floor, 100 Marine Drive, Mumbai-400002 within fourteen days from the date of publication of this notice with a copy to the pplicant company at its Registered Office the address mentioned below:-101-A Pinnacle Corporate Park, BKC Bandra East) Vill. Kole Kalyan, Near Trade Centre, Mumbai, Mumbai City, MAHARASHTRA-400051

SHIVANI GUPTA Date: 28.06.2022 Place: MUMBAI DIN: 0852796

For & on behalf on YELLOWTORK TECHNOLOGY PRIVATE LIMITEI

'FORM 'Z'

(See sub-rule [1/(d-1)] of rule 107)

Possession Notice for Immovable

Property

Whereas the undersigned being the Recovery officer of the Mumbai

District Central Co-operative Bank

Ltd. under the Maharashtra Co.

PUBLIC NOTICE
_ate Mrs. INDUBEN MANHARLA

TAILOR, a member of Rajesh Co-op. Hs. Soc. Ltd., and Co-owner of Flat No. C-31 Third floor, Rajesh Co-op. Hsg. Soc. Ltd Pt. Dindayal Nagar, Vasai Road (W), Ta /asai, Dist. Palghar, died on 12/04/202 without making any nomination or a WILL The Society intends to transfer the 50° shares and the said Flat in the name of he husband and the co-owner MR MANHARLAL PRAGJI TAILOR. The Other Legal heirs of the deceased have given their No objection for the same Claims / Objections are hereby invited from the heir or heirs or other laimants/Objector or objections to the Transfer of the said Shares and interest of the deceased member in the capital property of the society within a period of 14 days from the publication of this notice with copies of such documents and othe proofs in support of his/her/their claims objections for transfer of shares an nterest of the deceased member in th apital/property of the society, or to us he below mentioned address. If r claims/objections are received within th eriod prescribed above, the 50% share and interest of the deceased member the Capital/property of the society shall t transferred in the name of MR MANHARLAL PRAGJI TAILOR without any reference to any such claim & the same will be deemed to have been waive or abandoned permanently.

Adv. Parag J. Pimple S/4, Ground floor, Pravin Palace, Pt. Dindayal Nagar, Vasai Road (W), Tal. /asai, Dist. Palghar, 401 202. Date: 29/06/2022 Mob:9890079352

PUBLIC NOTICE

Mr. Sameer Subhash Kawle has requested to the Managing Committee of "rajniketar Chs Ltd"... at Sanyukta Nagar, Achole Cross Road, Nallasopara(E), Tal. Vasai, Dist Palghar -401209, for the transfer of share and interest of her deceased Mother Smt. Sudha Subhash Kawle, in his name, in respect o Flat No. C/301, in the Society Bldg., who died on 12/06/2021 intestate and without making any nomination in the Society. After the death of Smt. Sudha Subhash Kawle, the Release Deed bearing document No. Vasai-3-17261 2021 dated 29/12/2021, was registered favour of Mr. Sameer Subhash Kawle. In this regard we invites claims or objections from any other legal heir or heirs having any right title, interest and/or claim of any nature whatsoever in any capacity should contact a below address along with documentary production n support of their claim, within 14 days from the date of publication hereof, failing which it shall be presumed that, nobody has got any claims or rights over the said flat and the society Committee shall be free to proceed transfer shares & interest of the said Flat into the name of Mr. Sameer Subhash Kawle being Son & legal heir of the deceased, but any claims, after expiry of paper notice, would not be entertained and shall be waived and

For and on behalf of Rajniketan Co. Op. Hsg. Soc. Ltd Place : Nallasopara Secretary Date: 29/06/2022

Mahindra Homes Private Limited

Towers, Worli, Mumbai - 400018.

shareholders of the Petitioner Company.

June 28, 2022

Mumbai

CIN: U70102MH2010PTC203618, a company

incorporated under the Companies Act, 1956 having its registered office at 5th Floor, Mahindra

FORM Z

(See sub-rule (11(d-1) of rule 107)
Possession Notice For Immovable Property

Whereas the undersigned being the Mr. Madhukar Ramchandra Gurav Recovery officer of the Parijat Co-op. Credit Society Ltd under the M.C.S Act 1960 Section 156 & Rule 107(3) of M.C.S. Rule 1961 issued a demanotice dated 13/10/2021 of Rs.20,25,188/- calling upon the judgment debtor

Shri. Mangesh Krishnakant Deshmukh to repay the amount mentioned in the notice being Rs. 20,53,988/- (Rs. Twenty Lakh Fifty Three Thousand Nine Hundred Eighty Eight only) with date of receipt of the said notice and the judgment debtor having failed to repay the amount the undersigned has issued a notice for attachment dated 11/11/2021 and ached the property described herein below.

The judgment debtor having failed to repay the amount, notice is hereby

given to the judgment debtor and the public in general that the undersigner has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under rule 107 (11(d-1) of Maharashtra Co operative Societies Rules, 1961 on this day of 3rd March of the year 2022.

The judgment debtor in particular and the public general is hereby cautioned not to deal with the property and any dealing with the property will be subject to the charge of the recovery officer Parijat Co-Op. Credi Society Ltd. for an amount of Rs.22,01,129/- and interest thereon.

Description of the immovable property Flat No.402, 4th floor, Krushna Arcade, G.E.S. Plot no-97, Sector-6, Sarsole Village, Nerul, Navi Mumbai-400 706 Area: Carpet: 193 sq feet, Built up: 232 sq feet Bounded :-pace South :- Flat No-401 West :- Stare case

North :- Open Space

Date:- 13/05/2022 Place:- Nerul Navi Mumbai

..Petitioner Company

Seal

FORM NO. RSC 4

[PURSUANT TO RULE 3(3)]

IN THE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL MUMBAI BENCH

COMPANY PETITION NO. 148 OF 2022

In the matter of Section 66 read with Section 52

of the Companies Act 2013 and the Rules framed thereunder AND

In the matter of Reduction of Equity Share Capital of

Mahindra Homes Private Limited

Publication of Notice

Notice may be taken that a petition was presented to the National Company

Law Tribunal, bench at Mumbai ("Hon'ble Tribunal"), on the 23rd day of June

2022 for confirming the reduction of the equity share capital of Mahindra

Homes Private Limited ("Petitioner Company") from Rs. 91,35,550/- (Rupees

Ninety-One Lakh Thirty-Five Thousand Five Hundred Fifty Only) divided into

8,22,507 Series A equity shares of Rs. 10/- each, 45,523 Series B equity shares of

Rs. 10/- each, 45,523 Series C equity shares of Rs. 10/- each, 1 Series A 0.01%

optionally convertible preference shares of Rs. 10/- each and 1 (0.01%)

compulsorily convertible preference shares of Rs. 10/- each fully paid up to Rs

87,95,550 (Rupees Eighty-Seven Lakh Ninety-Five Thousand Five Hundred Fifty

Only) divided into 8,22,507 Series A equity shares of Rs. 10/- each, 28,523 Series

B equity shares of Rs. 10 each, 28,523 Series C equity shares of Rs. 10/- each, by

cancelling and extinguishing paid-up, class B equity share capital of Rs 1,70,000

(Rupees One lakhs and seventy thousand only) divided into 17,000 class B

equity shares of Rs 10 each fully paid up and class C equity share capital of Rs

1,70,000 (Rupees One lakhs and seventy thousand only) divided into 17,000

class C equity shares of Rs 10 each fully paid up, held by the respective

The notices to individual creditors have been issued. The list of creditors

prepared as on 7th May 2022 by the Petitioner Company is available at the

registered office of the Petitioner Company for inspection on all working days

during 11 AM to 4 PM between Monday to Friday (days when the inspection

would be available). If any creditor of the Petitioner Company has any objection

to the petition or the details in the list of creditors, the same may be sent

(along with supporting documents) and details about his name and address and

the name and address of his Authorised Representative, if any, to the Hon'ble

Tribunal with a copy to the undersigned at 5th Floor, Mahindra Towers Worli

If no objection is received within the time stated above, entries in the list of

creditors will, in all the proceedings under the above petition to reduce the

share capital and securities premium of the company, be treated as correct. If

may also be noted that a hearing has been fixed for 30th September 2022 on

which the Hon'ble Tribunal shall hear the petition. In case any creditor intends

to attend the hearing he should make a request along with his objections, if any.

For Mahindra Homes Private Limited

Ankit Shah

Authorized Signatory

Mumbai - 400018 within three months of date of this notice.

^{ai} Sd/-Mr. Madhukar Ramchandra Gurav

(Recovery Officer) (M.c.s. Act 1960 Section 156 & Rule 107 of M.c.s. Rule 1961)

XX Karnataka Bank Ltd.

LEGAL & RECOVERY DEPARTMENT

SALE OF FINANCIAL ASSETS TO ARCs/ OTHER PERMITTED ENTITIES THROUGH AUCTION UNDER SWISS CHALLENGE METHOD

Karnataka Bank invites Expression of Interest (EOI) from ARCs/ other permitted entities for the proposed sale of Non-Performing Assets of M/s Aishwarya Cotton Traders; M/s. Sree Kasi Visweswara Swamy Traders and M/s. Sri Rajalakshmi Traders. The sale shall be on "As is Where is and as is What is basis" and without recourse basis. Eligible prospective bidders are requested to intimate their willingness to participate in the Auction by way of an "Expression of Interest". Kindly visit Bank's Website at www.karnatakabank.com for more details

Place: Mangaluru Date: 28.06.2022 General Manager

वैक ऑफ़ इंडिया Bank of India

BANK OF INDIA - KUDAL BRANCH

Tal- Kudal, Dist- Sindhudurg Phone: 02362 - 222344,

POSSESSION NOTICE (Rule 8 (1)

The undersigned being the Authorised Officer of Bank of India under the ecuritisation and Reconstruction of Financial Asset and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued demand notice dated :06.04.2021 on calling upon the borrower Mr. Nilesh Pandurang Ugavekar & guarantor Mr. Rajan Namdev Nerurkar to repay the amount entioned in the notices aggregating Rs.6,05,000/- (Rupees Six Lac Five Thousand Only) Plus interest thereon from 01.04.2021 within 60 days fro

The borrower/ guarantors having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower/ guarantors and the public in general that the undersigned has taken **Physical** possession of the property described herein below under section 13(4) of the said Act read with rule 8 of the said rules on the **24th day of** June 2022, pursuant to order passed by the Hon'ble District Magistrate Sindhudurg under section 14 of the SARFAESI Act 2002 in Order dated:

The borrower/ secured debtor in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with property will be subject to the charge of the Bank of India Kudal for an amount of Rs.6,05,000/-Rupees Six Lac Five Thousand Only) plus further interest thereon from

The borrower's attention is invited to the provisions of sub- section (8) or ection 13 of the SARFAESI Act, in respect of time available, to redeem

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY

EQM of Flat No. G-1, Ground Floor, "Shri Apartment" standing on landed property Survey No. 72A1, Hissa No. 1E/17, Plot No. 3B, at Village- Pandur, Taluka- Kudal, District- Sindhudurg. Maharashtra, area-580 Sq.Ft. anded Property Boundaries by,

East:The Land of Shri Bile, West:Plot No. 2, North:Internal Road South:The Land of Shri Gosavi

East : Flat No G-2, West : Open Space, North : Staircase, South : Open Space Date: 24.06.2022 Place: Pandur, Tal-Kudal.

Authorised Officer Bank of India

ASTEC LIFESCIENCES LIMITED

Corporate Identity Number (CIN): L99999MH1994PLC076236 Registered Office: "Godrej One", 3rd Floor, Pirojshanagar, Eastern Express Highway, Vikhroli (East), Mumbai - 400 079, Maharashtra; Tel.: +91 22 2518 8010; Website: www.astecls.com; E-mail: astecinvestors@godrejastec.com

In compliance with the provisions of the Act, the Rules framed thereunder, MCA Circulars and SEBI Circulars dated May 12, 2020 January 15, 2021 and May 5, 2022, electronic copies of the Notice of the AGM and the Annual Report for the Financial Year 2021

22 will be sent to all the Shareholders whose e-mail addresses are registered with the Company / Depository Participant(s). The same will also be made available on the Company's website (at www.astecis.com), on the websites of the Stock Exchanges where the Equity Shares of the Company are listed, i.e., BSE Limited (at www.bseindia.com) and National Stock Exchange of India Limited (at www.evoting.nsdl.com). And on the website of National Securities Depository Limited (NSDL) (at www.evoting.nsdl.com). PARTICIPATION IN AGM THROUGH VC / OAVM:

Shareholders can attend and participate in the AGM through the VC / OAVM facility only [which is being availed by the Company from National Securities Depository Limited ("NSDL"), the details of which will be provided by the Company in the Notice of the AGM. Shareholders attending through VC / OAVM shall be counted for the purpose of the quorum under Section 103 of the ompanies Act. 2013.

hareholders who have still not registered their e-mail ID are requested to get their e-mail ID registered, as follows: Shareholders holding Shares in Physical Mode: Shareholders holding shares in physical mode and who have not updated their e-mail address are requested to update the same by sending duly filled Form ISR-1 to the Registrar and Share Transfer Agent of the Company, viz., Bigshare Services Private Limited ("Bigshare") on its website at www.bigshareonline.com, along with copy(ies) of the requisite document(s) in support of the address of the Shareholder. The said form is available on the Company's website at the weblink https://www.astecis.com/investor-service-request.aspx

relevant Depository Participant(s).

at investor@bigshareonline.com MANNER OF VOTING ON RESOLUTIONS PLACED BEFORE THE AGM:

The Company is providing remote e-voting facility ("remote e-voting") to all its Shareholders to cast their votes on all resolutions set out in the Notice of the 28th AGM. Additionally, the Company is also providing the facility of voting through e-voting system during the AGM ("e-voting"). The manner of remote e-voting / e-voting for Shareholders holding shares in dematerialized mode, physical mode and for Shareholders who have not registered their e-mail addresses will be provided in detail, in the Notice of

FINAL DIVIDEND AND BOOK CLOSURE: The Board of Directors, at its Meeting held on May 2, 2022, has recommended a Final Dividend of 15% (Fifteen per cent) [i.e. @ Rs.1.50 (Rupee One and Paise Fifty Only) per Equity Share of Face Value of Rs.10/- (Rupees Ten Only)] for the Financial Yea ended March 31, 2022, subject to the approval of the Shareholders at the 28th AGM.

July 24, 2022 (both days inclusive) for annual closing and determining the entitlement of the Shareholders to the Final Dividend for the Financial Year 2021-22. The Dividend, if declared, will be paid to the Shareholders whose names appear in the Dividend for the Financial rear 2021-22. The Dividend, it declared, will be paid to the Gradenine switch rather appeal in the Register of Members of the Company as on **Wednesday, July 20, 2022** and in respect of shares held in dematerialized form, it will be paid to Shareholders whose names are furnished by National Securities Depository Limited ("NSDL") and Central Depository Services (India) Limited ("CDSL"), as the beneficial owners as on that date.

MANNER OF PAYMENT OF FINAL DIVIDEND, IF DECLARED AT THE AGM:

The Final Dividend, if approved by the Shareholders at the 28th AGM, will be paid electronically through various online transfer modes to those Shareholders who have updated their bank account details with the Company's Registrar and Share Transfer Agent / Depository Participants. For Shareholders who have not updated their Bank account details, Demand Drafts / Dividend Warrants will be sent to their registered addresses. To avoid delay in receiving Dividend and to receive the Dividend directly into the bank account on the payout date, Shareholders are requested to update their Bank account details (e.g. name of the Bank and the branch, Bank account number, 9-digit MICR number, 11-digit IFS Code and the nature of account) along with a copy of cancelled cheque with the Shareholder's name to Bigshare on its website (at www.bigshareonline.com), in respect of shares held in physical form and to their Depository Participant in case of shares held in electronic form.

Pursuant to SEBI Circular No. SEBI/HO/MIRSD/MIRSD RTAMB/P/CIR/2021/655 dated November 3, 2021, the Shareholders holding shares in physical form are requested to send duly filled Form ISR-1 along with the requisite supporting documents at www.bigshareonline.com, for updating / registering their Bank account details with the Company. The said form is available on the Company's website at the weblink http://www.astecls.com/investor-service-request.aspx

TAX ON FINAL DIVIDEND. IF DECLARED AT THE 28th AGM: Pursuant to Finance Act, 2020, dividend income will be taxable in the hands of Shareholders w.e.f. April 1, 2020 and the Company

is required to deduct tax at source (TDS) from dividend paid to Shareholders at the prescribed rates. For the prescribed rates for various categories, the Shareholders are requested to refer to the Finance Act, 2020 (as amended). The Shareholders are requested to update their valid PAN with Bigshare (in case of shares held in physical mode) and with Depositories (in case of

Note: Pursuant to SEBI Circular No. SEBI/HO/MIRSD/MIRSD_RTAMB/P/CIR/2021/655 dated November 3, 2021, the Shareholders holding shares in physical form are requested to send duly filled Form ISR-1 along with the requisite supporting documents at www.bigshareonline.com, for updating / registering their PAN details with the Company. The said form is available on the Company's website at the weblink https://www.astecls.com/investor-service-request.aspx

Resident individual Shareholder with PAN and who is not liable to pay Income Tax can submit a yearly declaration in Form

No. 15G/15H, to avail the benefit of non-deduction of tax at source. Shareholders are requested to note that in case their valid PAN s not registered or if they are a specified person (i.e., non-filers of Income Tax Return) as per Section 206AB of the Income Tax Act, 1961, the tax will be deducted at the rate of 20% (Twenty per cent) as per the provisions of the Income Tax Act and/or Rules

Non-resident Shareholders can avail beneficial rates under tax treaty between India and their country of residence, subject to providing necessary documents, i.e., No Permanent Establishment and Beneficial Ownership Declaration, Tax Residency Certificate Form 10F and any other document which may be required to avail the tax treaty benefits source.

The weblink for submission of requisite forms and detailed instructions regarding the same shall be provided in the Notice o 28th AGM and through a separate e-mail communication. The aforesaid declarations and documents are required to be submitted

MATTERS RELATED TO TDS RETURN AND CREDIT THEREOF: Stock Broker(s), Custodian(s) or any other person(s) / entity(ies) holding Equity Shares of the Company as the Registered Owner(s), for and on behalf of the Beneficial Owner(s) of the Company on the cut-off date for payment of Final Dividend (if declared), i.e., on wednesday July 20, 2022, is / are requested to provide the details of the Beneficial Owner(s) of the Equity Shares

so as to reach the Company on or before Wednesday, July 20, 2022, in the below format, to enable the Company to ensure / make uitable arrangements, to provide TDS credit to the actual beneficiary

PARTICULARS OF THE REGISTERED OWNER PARTICULARS OF THE BENEFICIAL OWNER NAME OF DP-ID CLIENT-CATEGORY ADDRESS OF CATEGORY -NAME OF

THE BENEFICIAL INDIVIDUAL/ FIRM/TRUST, ID/ FOLIO-SHARES INDIVIDUAL/ REGISTERED BENEFICIAL OWNER FIRM/TRUST **OWNER** CO/FPI/NRI CO/FPI/NRI

TAX DEDUCTED AT SOURCE (TDS) CERTIFICATE IN RESPECT OF FINAL DIVIDEND DECLARED AT THE PREVIOUS AGM: The Certificates with respect to TDS on Final Dividend paid by the Company for the Financial Year 2020-21, as declared by the Shareholders at the previous 27th AGM held on July 28, 2021 (payment made during the Financial Year 2021-22 and pertaining to the Assessment Year 2022-23), are available for the concerned Shareholders to download from the Company's website at the

For ASTEC LIFESCIENCES LIMITED

Company Secretary & Compliance Office

operative Societies Rules, 1961

ssued a demand notice dated 25/10/2019 calling upon the udgment debtor. Shri. Kadam Sanjay Prashuram to repay the amount mentioned in the notice being Rs.12,22,301/thousand three hundred one only) with date of receipt of the said notice and the judgment debtor

naving failed to repay the amount

he undersigned has issued a notice

for attachment dated 05/03/2020 and attached the property describe herein below. The judgment debtor having failed to repay the amount, notice is hereby given to the judgment debtor and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under rule 107 [11(d-1)] of the Maharashtra Co operative Societies Rules, 1961

on this 22nd Day of June of the vear 2021. The judgment debtor in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Mumbai Distric Central Co-operative Bank Ltd., fo an amount as on 31/05/2022 Rs.11,42,136/- (Rupees Eleven lakhs forty two thousand one hundred thirty six only) and

nterest thereon **Description of the Immovable** Property 2/8, Datta Milan Bldg., Ramwadi Colony, Manpada Road, Anand Nagar, (Near Vijaya Bank), Dombivali (E),

Dist. - Thane - 421201. All that part and parcel of the property consisting of 2/8, Datta Milan Bldg., Ramwadi Colony, Manpada Road, Anand Nagar (Near Vijava Bank), Dombivali (E) Dist., Thane- 421201. Within the registration Tahsil - Dombivali (E and District - Thane.

Date: 22/06/2022 Place: Thane

B N. GAIKWAD Special Recovery & Sales Officer Co-op. Societies Maharashtra State Mumbai District Centra Co-operative Bank Ltd., Mumbai

(Seal)

'FORM 'Z' (See sub-rule [11(0-1)] of rule Possession Notice for Immovable

Property Whereas the undersigned being the Recovery officer of the Mumba District Central Co-operative Bank Itd under the Maharashtra Cooperative Societies Rules, 1961 a demand notice dated 25/10/2019 calling upon the

judgment debtor Shri. Kadam Sanjay Prashuran to repay the amount mentioned in the notice being Rs.10,15,884/-(Rupees Ten lakhs fifteer thousand cight hundred eighty four only) with date of receipt of the said notice and the judgmen debtor having failed to repay the amount, the undersigned has issued a notice for attachment dated 05/03/2020 and attached the property described herein below. The judgment debtor having failed to repay the amount, notice is hereby given to the judgment debtor and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercis of powers conferred on him under rule 107 [11(d-1)] of the Maharashtra Co-operative Societies Rules, 1961 on this 22nd

Day of June of the year 2021. The judgment debtor in particula and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Mumbai District Central Co-operative Bank Ltd., fo an amount as on 31/05/2022 Rs.10,25,428/- (Rupees Ten lakhs twenty five thousand four hundred twenty eight only) and

interest thereon Description of the Immovable Property 2/8, Datta Milan Bldg., Ramwadi Colony, Manpada Road, Anand Nagar (Near Vijaya Bank),

Dombiyali (F) Dist. - Thane - 421201. All that part and parcel of the property consisting of 2/8. Datta Milan Bldg., Ramwadi Colony, Manpada Road, Anand Naga (Near Vijava Bank), Dombivali (E), Dist. - Thane - 421201. Within the registration Tahsil - Dombivali (E) and District - Thane.

Date: 22/06/2022 Place: Thane

Sd/ B.N. GAIKWAD Special Recovery & Sales Office Co-op. Societies, Maharashtra State Mumbai District Central Co-operative Bank Ltd., Mumbai

(Seal)

Public are hereby informed that by a General Power of Attorney dated 28th November 1996. I had empowered my brother Sh. Sanjay C. Malik having his permanent address at D/2/2, Doms Park, Bhabhula Chulna Road, Vasai West, District Palghar 401202, Maharashtra INDIA and currently residing at 313, Elington Avenue, Garden City, New York 11530 USA, as my attorney for the purposes stated therein. By a Deed of Revocation of Power of Attorney dated 7th June 2022, I have revoked and cancelled all the powers given by me to Sh. Sanjay C. Malik.

Public are hereby cautioned that all or any of the acts done or executed by Sh. Sanjay C. Malik under the power of attorney dated 28th November 1996 shall not be deemed to be my acts, after the execution of the Deed of Revocation of Power of Attorney dated 7th June 2022 and any person dealing with the said Sh. Sanjay C. Malik shall be doing so at his own

Place: Mumbai

FORM Z (See sub-rule (11(d-1) of rule 107) Possession Notice For Immovable Property

notice dated 20/11/2021 of **Rs.24.89.512/-** calling upon the judgment debtor

wirs. Syot Nareful of Brailet / Mr. Sariesh Farlutarily Wagninare to repay the amount mentioned in the notice being Rs.24,89,512/- (Rs. Twenty Four Lakh Eighty Nine Thousand Five Hundred Twelve only) with date of receipt of the said notice and the judgment debtor having failed to repay the amount the undersigned has issued a notice for attachment dated 08/12/2021 and attached the property described herein below.

The judgment debtor having failed to repay the amount, notice is hereby given to the judgment debtor and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under rule 107 (11(d-1) of Maharashtra Cooperative Societies Rules, 1961 on this day of 7th April of the year 2022.

Society Ltd. for an amount of Rs.26,91,607/- and inte Description of the immovable property

Archid Petels harmony Building CHSL, Flat No.703, 7th floor, 'A' wing. Sarve No-39, Morivali, Tal-Ambernath, Dist-Thane- 421 501 Area: Carpet: 766 sq. feet (builtup plus open terrace)

East :- Entry Space West :- Open Space South :- Flat No-701 West :- Open Space Date:- 02/06/2022 Place:- Nerul, Navi Mumbai Sd/-

Seal

risk

Date: 29/06/2022

Sushil Kumar Malhotra PO Box 183059, 712, Alain Centre, Mankhool, Dubai, UAE

Whereas the undersigned being the Mr. Madhukar Ramchandra Gurav Recovery officer of the Parijat Co-op. Credit Society Ltd under the M.C.S. Act 1960 Section 156 & Rule 107(3) of M.C.S. Rule 1961 issued a demand Mrs. Jyoti Narendra Ghanate / Mr. Sandesh Pandurang Waghmare

The judgment debtor in particular and the public general is hereby cautioned not to deal with the property and any dealing with the property will be subject to the charge of the recovery officer Parijat Co-Op. Credit

Bounded :-

Mr. Madhukar Ramchandra Gurav (Recovery Officer) (M.c.s. Act 1960 Section 156 & Rule 107 of M.c.s. Rule 1961) C/o. Parijat Co-Op. Credit Society Ltd., Navi Mumbai.

Registered Office: Ador House, 6, K. Dubash Marg, Fort Mumbai - 400001-16. Maharashtra, India.

ADOR WELDING LIMITED

Tel: +91 22 66239300 / 22842525 | Fax: +91 22 22873083 E-mail: investorservices@adorians.com | Web: www.adorwelding.com CIN: L70100MH1951PLC008647

NOTICE

Notice is hereby given that the Sixty Nineth (69th) Annual General Meeting ("AGM") of the Company will be held on Wednesday, 27th July, 2022 at 11:00 AM (IST) through the electronic medium of Video Conferencing ("VC"), without the physical presence of the Members at the common venue in compliance with all the applicable provisions of the Companies Act. 2013 and the Rules made thereunder and the Securities and Exchange Board of India ("SEBI") (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, read with General Circular No. 14/2020 dated 08th April, 2020, General Circular No. 17/2020 dated 13th April, 2020, General Circular No. 20/2020 dated 05th May, 2020, General Circular No. 02/2021 dated 13th January, 2021, General Circular No. 03/2022 dated 05th May, 2022 and other applicable circulars, i any, issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") and SEB (collectively referred to as "relevant circulars"), to transact the business, set out in the Notice of the 69th AGM dated 20th May, 2022.

The Notice convening 69th AGM along with the Annual Report for the financial year 2021-22 will be sent only through electronic mode to those members whose e-mail IDs are registered with the Company / Registrar & Share Transfer Agent / Depositories, in compliance with the aforementioned relevant circulars.

The Notice of 69th AGM will be posted on the website of the Company: https://www.adorwelding.com/ and also on the websites of the Stock Exchanges viz. https://www.bseindia.com/ and https://www.nseindia.com/. A copy of the AGM Notice will also be made available on the website of the National Securities Depositories Limited (NSDL) at https://www.evoting.nsdl.com/

Members will be able to attend and participate in the 69th AGM through VC facility only. The instructions for attending AGM has been provided in detail in the Notice conveying 69th AGM. Members attending AGM through the VC facility shall be counted for the purpose of reckoning the quorum, under Section 103 of the Companies Act, 2013.

Manner of registering / updating email ids: Members holding shares in physical mode and who have not

registered / updated their email ids with the Company are requested to register / update the same by sending a duly signed request letter to our RTA, Link Intime India Private Limited, at C-101, 247 Park, L.B.S Marg, Vikhroli (West), Mumbai - 400083 by providing Folio No. and Name of the shareholder or send a scanned copy of the signed request letter through e-mail to investorservices@adorians.com/ rnt.helpdesk@linkintime.co.in. Members holding shares in Demat form are requested to register update their email ids with the Depository Participants (DPs), if no

Manner of casting votes through E-voting: The Members can either cast their votes through remote e-voting

system before the AGM or vote using the e-voting facility at the AGM on the businesses set-out in the Notice convening 69th AGM. The detailed procedure for casting votes through remote e-voting e-voting at AGM will be provided in detail in the Notice convening This notice is issued for the information & benefit of all the

Shareholders of the Company in compliance with the applicable relevant circulars of SEBI and MCA. Place: Mumbai Date: : 28th June, 2022

By the Order of the Board Vinavak M. Bhide

Date: June 29, 2022 Place: Mumbai

Company Secretary

nature whatsoever in the above said Flat, shall in writing raise their objection within 15 days from the date of this notice at A-70, Gurunanak CHS Ltd., Kopr

Advocate Date: 29-06-2022 Place: Thane

PUBLIC NOTICE

clients intend to purchase immovable

property being Flat No. 21, Second Floor

Building No.10, Brij Co-op, Hou, Soc

Ltd., situated in Brindavan Complex, or

land bearing Survey No.56, 63, 64, 65

66, 67, 68, 69, 70, 78, 80, 81, 82 & 83 at

Village Majiwada, Thane (West) from Ms

Deepa Menon & Ms Priya Menon (alias

Mrs Priya Reji). The owners have

represented to my clients that the said flat

was jointly owned by Mrs Pushpalata

Menon and Ms Priya Menon and that Mrs

Pushpalata Menon has expired on 8

April 2021 and Ms Deepa Menon & Ms

Priya Menon are the only surviving lega

If any person/s, bank / financial institution

nas any claim, right, title or interest of any

Colony, Thane (East), otherwise such

claim will be considered as waived and

no claims shall be entertained thereafter.

heirs of Late Mrs Pushpalata Menon

Δ

Anil S Shamdasani

NOTICE TO THE SHAREHOLDERS FOR 28TH (TWENTY EIGHTH) ANNUAL GENERAL MEETING

NOTICE IN THE SHAREHOLDERS FOR 281H (I WEINTY EIGHTH) ANNUAL GENERAL WIEETING
NOTICE is hereby given that the 28th (Twenty Eighth) Annual General Meeting ("AGM") of the Shareholders of Astec LifeSciences
Limited ("the Company") will be held on Monday, July 25, 2022 at 4.00 p.m. (IST) through Video Conferencing ("VC") / Other
Audio Visual Means ("OAVM") to transact the business, as set out in the Notice of the AGM.

The Ministry of Corporate Affairs ("MCA"), vide its Circular dated May 5, 2020, read with the Circulars dated April 8, 2020, April
13, 2020, June 15, 2020, September 28, 2020, December 31, 2020 and June 23, 2021, December 8, 2021 and May 5, 2022 (collectively
referred to as "MCA Circulars"), has permitted the holding of AGM through VC or OAVM, without the physical presence of the
Shareholders at a common venue. In compliance with the provisions of the Companies Act, 2013 ("the Act"), the Securities and
Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations") and
MCA Circulars, the AGM of the Company will be held through VC / OAVM. ELECTRONIC COPIES OF NOTICE OF AGM AND ANNUAL REPORT FOR THE FINANCIAL YEAR 2021-22:

Shareholders holding Shares in Dematerialized Mode: Shareholders are requested to register their e-mail ID with the

The Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Thursday, July 21, 2022 to Sunday,

weblink https://www.astecls.com/tds-certificates-shareholders/, through a simple and secure OTP-based downloading process In case of any doubt / query / difficulty, the concerned Shareholder(s) may please write to us at agm.astec@godrejastec.com

Teiashree Pradhan

रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

SHAMROCK INDUSTRIAL COMPANY LIMITED REGD. OFF: 83-E, HANSRAJ PRAGJI BUILDING, OFF. DR. E MOSES ROAD

WORLI, MUMBAI - 400018 CIN: L24239MH1991PLC62298 | E-mail: cs@shamrockindia.com Website: https://shamrockindustrial.wordpress.com | Tel.: 022-40778892

NOTICE

The notice is hereby given that the 31st Annual General Meeting ("AGM") of Shamrock Industrial Company Limited (The Company) will be held on Wednesday, July 20, 2022 at 10.30 A.M (IST) at the registered office of the Company in physical mode to transact the businesses, as set out in the Notice of 31st AGM. The Electronic copies of the Notice of AGM have been sent on Tuesday, June 28, 2022 to all the members whose email IDs are registered with the Company/Depository Participant(s) as on June 24th, 2022 in accordance with the circulars issued by Ministry of Corporate Affairs dated 8th April, 2020, 13th April, 2020, 5th May, 2020 and January 13, 2021, 14th December, 2021 and 5th May, 2022 along with SEBI circulars dated 12th May, 2020 and 15th January, 2021. The Notice / Annual Report is available on the Company's website: https://shamrockindustrial.files.wordpress.com/2022/06/31st-annual-report-2021-22-shamrock-28.06.2022-3, pdf and also available at website of Bombay Stock Exchange at https://www.bseindia.com/xml-data/corpfiling/AttachLive/59e3e209-1c6b-453d-a574-4274db9de56c.pdf The requirement of sending physical copies of Notice of AGM along with Annual Report has been dispensed with vide MCA Circulars and SEBI Circulars and hence no physical copy of the same will be provided.

Members holding shares either in physical form or in dematerialized form, as on the cut-off date of Wednesday, July 13, 2022 may cast their vote electronically on the Business as set out in the Notice of 31st AGM through electronic voting system of NSDL from their respective places, other than venue of AGM ("remote e-voting"). All the members are informed that:

- The remote e-voting shall commence on Sunday, July 17, 2022 (9.00 A.M);
- The remote e-voting shall end on Tuesday, July 19, 2022 (5.00 P.M); The cut-off date for determining the eligibility to vote by electronic methe AGM is Wednesday, July 13, 2022.
- Any person, who acquires shares of the Company and become member of the Company after dispatch of the Notice of AGM and holding shares as of the cut off date July 13, 2022 may obtain the login details by sending a request at helpdesk evoting@nsdl.co.in mbers may note that:
- The remote e-voting module shall be disabled by NSDL after the aforesaid date and time for voting and once the vote on a resolution is cast by the member, the
- member shall not be allowed to change it subsequently; b) The facility for voting at the AGM shall be made available through remote e
- The members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote again;
- A person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date shall be entitled to avail the facility of remote e-voting and voting at AGM
- ose members, who shall be present in the AGM and had not cast their vote on the Resolution through remote e-voting, shall be eligible to vote during the

Notice is also hereby given pursuant to Section 91 of Companies Act 2013 and Regulation 42 of the SEBI (LODR), Regulations 2015 that the register of members of the company will remain closed from the July 16, 2022 to July 20, 2022 (both days

Members holding shares in physical mode, who have not registered/updated their email address/ mobile number /PAN Number/ Bank Mandate/ National Electronic Clearing Service (NECS) details with the Company, are requested to register/ update the same through a request letter along with self-attested copy of PAN, original cancelled cheque with preprinted name of the member and bank attested copy of panssbook/ statement showing name of the account holder to M/s. Bigshare Services Pvt. Ltd (RTA) at Office No S6-2, 6th floor Pinnacle Business Park, Next to Ahura Centre, Mahakali Caves Road, Andheri (East) Mumbai - 400093; Tanail Id: phagwan@bigshareonline.com; Direct No.: 022-62638295 | Cell No.: 7045454390 eneficial owners holding shares in electronic form are requested to register/update mail address/ Mobile Number/ Bank Mandate/ NECS details, if any, with their respective Depository Participants (DPs) in order to get the same registered. In case of any queries relating to e-voting you may refer to the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of https://www.evoting.nsdl.com or call on toll free

available at the upwilload section of imps.///www.sca.ing.ins.ac.in no.: 1800-222-990 or send a request at evoting@nsdl.co.in For Shamrock Industrial Company Ltd

Dated: 29.06.2022

Privanka Rathoo (Company Secretary)



अल्केम लॅबोरेटरीज लिमिटेड

सीआयएन:एल००३०५एमएच१९७३पीएलसी१७४२०१ नोंदणीकृत कार्यालय: अल्केम हाऊस, सेनापती बापट मार्ग, लोअर परळ, मुंबई-४०००१३. द्रः:९१-२२-३९८२९९९, फॅक्सः:९१-२२-२४९५२९५५, ई-मेल:investors@alkem.com, वेबसाईट:www.alkemlabs.com

व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अदर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स (ओएव्हीएम) मार्फत ४८वी वार्षिक सर्वसाधारण सभेबाबत माहिती

येथे सूचना देण्यात येत आहे की, अल्केम लॅबोरेटरीज लिमिटेडची (कंपनी) ४८वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) गुरुवार, २५ ऑगस्ट, २०२२ रोजी स.११.००वा. भाप्रवे व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अदर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स (ओएव्हीएम) मार्फत कंपनी कायदा २०१३ च्या लागू तरत्दी व त्यातील नियमाअंतर्गत आणि भारतीय रोखे व प्रतिभूती मंडळ (सेबी) (सुचिबद्धता निवारण व अहवाल आवश्यकता) अधिनिमय २०१५ सहवाचिता सहकार मंत्रालयाचे सर्वसाधारण परिपत्रक क्र.१४/२०२० दि.८ एप्रिल, २०२०, क्र.१७/२०२० दि.१३ एप्रिल, २०२०, क्र.३३/२०२० दि.२८ सप्टेंबर, २०२०, क्र.३९/२०२० दि.३१ डिसेंबर, २०२०, क्र.०२/२०२१ दि.१३ जानेवारी, २०२०, क्र.२०/२०२१ दि.८ डिसेंबर, २०२१ आणि क्र.०२/२०२२ दि.५ मे, २०२२ (यापुढे एमसीए परिपत्रके) तसेच एमसीए व सेबीद्वारा वितरीत अन्य लागु परिपत्रकांनुसार एजीएम सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता होणार आहे. उपरोक्त परिपत्रिकांच्या पुर्ततेनुसार वित्तीय वर्ष २०२१-२२ करिता वार्षिक अहवाल व एजीएमची सूचना ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी/ठेवीदार सहभागीदारकडे नोंद आहेत त्यांना विद्युत स्वरुपाने पाठविले

वित्तीय वर्ष २०२१-२२ करिता वार्षिक अहवाल व एजीएमची सूचना कंपनीच्या www.alkemlabs.com/annual-reports.php वेबसाईटवर सुध्दा उपलब्ध आहे. सदर एजीएम घेण्याची सूचना सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) च्या www.evotingindia.com, कंपनीचे शेअर्स जेथे सुचिबद्ध आहेत त्या बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com व एनएसई लिमिटेडच्या www.nseindia.com वर उपलब्ध आहे.

ई-मेल नोंद करण्याची पद्धत:

वित्तीय वर्ष २०२१-२२ करिता वार्षिक अहवाल व एजीएमची सूचना आणि कंपनीकडून पुढील पत्रव्यवहार प्राप्त करण्यासाठी सदस्यांनी त्यांचे ई–मेल नोंद करण्यासाठी https://linkintime.co.in/emailreg/email_register.html वर क्लिक करून पुढील नोंदणी प्रक्रिया पुर्ण करावी.

उपरोक्त नोंदणी प्रक्रियेबाबत काही प्रश्न, तक्रारी असल्यास सदस्यांनी rnt.helpdesk@linkintime.co.in वर इमेल करावा किंवा श्रीमती अश्विनी नेमलेकर, लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, सी-१०१, २४७ पार्क, एल.बी.एस. मार्ग, विक्रोळी (प.), मुंबई-४०००८३. दूर.:०२२-४९१८६०००

एजीएममध्ये मतदानाची पद्धत:

कंपनीकडून एजीएम सूचनेत नमुद सर्व ठरावांवर त्यांचे मत देण्यासाठी सर्व सदस्यांना रिमोट ई-वोटिंग सुविधा (रिमोट ई-वोटिंग) दिलेली आहे. सदस्यांना रिमोट ई-वोटिंग सुविधा किंवा एजीएम दरम्यान ई-वोटिंगने मत देण्याचा पर्याय असेल. रिमोट ई-वोटिंग/एजीएम दरम्यान ई-वोटिंगकरिता सविस्तर प्रक्रिया एजीएम सूचनेत नमुद आहे.

लाभांशाची अदायगी:

सदस्यांनी कृपया नोंद घ्यावी की, शुक्रवार, १३ मे, २०२२ रोजी झालेल्या कंपनीच्या संचालक मंडळाच्या सभेत ३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या वित्तीय वर्षाकरिता रु.४.०० (रुपये चार फक्त) प्रती समभागांचे अंतिम लाभांश विचारात घेतले व शिफारस केले, जे आगामी एजीएममध्ये सदस्यांच्या मान्यतेवर अवलंबून आहे. सदस्यांकडून मंजूर झाल्यास अंतिम लाभांश मंगळवार, ३० ऑगस्ट, २०२२ रोजी किंवा नंतर दिले जाईल. ज्या सदस्यांनी त्यांचे बँक खाते तपशील अद्यायावत केले आहे त्या सदस्यांना विविध ऑनलाई हस्तांतर पद्धतीने विद्युत स्वरुपात अंतिम लाभांश दिले जाईल, ज्या सदस्यांनी अद्यापी त्यांचे बँक खाते तपशील अद्यायावत केले नाही त्यांना त्यांच्या नोंद पत्त्यावर डिव्हीडंड वॉरंटस् पाठविले जाईल.

सदस्यांनी कृपया नोंद घ्यावी की, आयकर कायदा १९६१ (कायदा), वित्तीय कायदा २०२० चे सुधारित नुसार १ एप्रिल, २०२० रोजी किंवा नंतर कंपनीद्वारे दिलेले किंवा वितरीत केलेले लाभांश सदस्यांच्या हस्ते कर योग्य असतील. तथापि कंपनीने लाभांश देते वेळी स्रोताकडील कर कपात (टीडीएस) करणे आवश्यक आहे. लागू असेल तो योग्य टीडीएस दर निश्चित करण्यासाठी सदस्यांनी कायद्याच्या तरतुदीनुसार दस्तावेज सादर करावेत. सविस्तर कर दर, लागू कर दर प्राप्त करण्यास आवश्यक दस्तावेज एजीएम सूचनेत नमुद आहेत.

अल्केम लॅबोरेटरीज लिमिटेडकरिता

मनिष नारंग

दिनांक: २८ जून, २०२२ अध्यक्ष-विधी, कंपनी सचिव ठिकाण: मुंबई व सक्षम अधिकारी

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that **Mr. Bhiku (alias: Bhikoo) Dhanji Karelia** a member of the Sai Krupa CHS Limited, holding Flat No.302, Sai Krupa Co-Operative Housing Society Limited, Arvind Colony, 147, S.V.Road, Irla, Vile Parle West, Mumbai – 400056, died on 31/01/2022. As per the Will of the deceased Mr. Bhiku Dhanji Karelia, the above flat is bequeathed to his sister Pushpaben Dhanji Makwana and her son Mr. Sanjay Dhanji Makwana and they are in the process of getting the probate of the Will from the High Court

All persons having any claim in, to or upon the said Flat or any part thereof by way of lease, lien, gift, license, inheritance, sale, exchange, easement, mortgage, charge or otherwise howsoever, should make the same known to the undersigned in writing at the address mentioned below, specially stating therein the exact nature of such claim, if any together with documentary evidence thereof, within 14 days from the date of this notice ailing which any such claim in, to or upon the said Flat or any part thereof, if any, shall be deemed to have been waived and the process of transfer of flat in the name of the beneficiaries will be completed without any reference to such claim.

Office: 104-A, RASHMI AVENUE, Thakur Complex, Kandivali East, Mumbai -400 101

PUBLIC NOTICE

TAKE NOTICE THAT my Client is the owner of ROOM NO.: D/03 in CHARKOP [1 SAMINDRA CO-OP. HSG. SOC. LTD., situated at PLOT NO.: 508, ROAD NO. R.S.C NO.- 44/46 SECTOR NO. 5, CHARKOP, KANDIVALI [W], MUMBAI-400 067, area admeasuring 40 sq mtrs. Built up with all rights, title and interest therein. More particularly described in the Schedule mentioned hereunder

Initially the said ROOM NO.: D/03 was allotted to SMT. SHILPA S. DALVI by MHADA [WB] Project. The Original allotment letter in respect of allotment of ROOM NO.: D/03 infavour of SMT. SHILPA S. DALVI issued by MHADA is misplaced and not traceable. Therefore, the necessary complaint is lodged with the Charkop Police Station and to that effect the certificate is issued by the Charkop Police Station bearing NC no. 27614/2022 dated 27.06.2022.

SMT. SHILPA S. DALVI died on 10.04.2010 at Mumbai and after her death her husband MR. SHRISH SUDHAKAR DALVI has applied to MHADA to transfer the said room in his name as being the legal heir of MR. SHRISH SUDHAKAR DALVI and paid all the dues of MHADA MHADA has transferred the said ROOM and also issued the NOC for share transfer in his favour by their letter Ref. no. DYCO/W/MM/5074/10 dated 04.10.2010 after compliance of necessary transfer formalities. By virtue of the said transfer the Society has transferred Share Certificate no. 041 holding 5 fully paid shares amounting to Rs. 50/- each bearing distinctiv nos. 0201 to 0205 in favour MŘ. SHRISH SUDHAKAR DALVI on 08.10.2010. MŘ. SHRISH SUDHAKAR DALVI is in absolute possession of the said Room as an absolute owner of the

Any person having or claiming any right title interest of any type in the above property or any part thereof by way of inheritance tenancy, Share, Sale, mortgage, lease, lien, LICENSE gift, possession or encumbrance of any nature whatsoever including any by way of intimate the same to the undersigned together with the documents on the basis of which such claim and made with 14 days from the date of publication of this notice failing which our clients shall complete the transaction without reference to such claim and claims of such persons shall be reated as waived and not binding on our clients.

: SCHEDULE OF PROPERTY ABOVE REFERRED TO:

ALL THAT PIECE AND PARCEL OF THE ROOM NO.: D/03 in CHARKOP [1] SAMINDRA CO-OP. HSG. SOC. LTD., situated at PLOT NO. 508, ROAD NO. R.S.C NO. 44/46, SECTOR NO. 5 CHARKOP, KANDIVALI [W], MUMBAI-400 067 [WORLD BANK PROJECT] area admeasurin 40 sq. mtrs. built up Mumbai Suburban District, Constructed on the Plot of Land bearing C.T.Š NO 1C/1/269 of Village-Kandiyali Taluka-Boriyali Mumbai Suburban District The Year of construction is 1988-89, together with soil, subsoil of the said Room and along with the common use and enjoyment of passage and open space.

ADVOCATE HIGH COURT D/13, Plot No, 507, Sector 5, Mahalaxmi C.H.S. LTD., CHARKOP, KANDIVALI [W], MUMBAI-400 067

प्रदिप मेटल लिमिटेड

Dated: 29-06-2022

सीआयएन - एल९९९९एमएच१९८२पीएलसी०२६१९१ **नोंदणीकृत कार्यालय**: आर-२०५, एमआयडीसी, टीटीसी औद्योगिक क्षेत्र, रबाळे, नवी मुंबई- ४००७०१, दूरध्वनी: +९१-२२-२७६९१०२६ , फॅक्स: ९१-२२-२७६९११२३ वेबसाईटः www.pradeepmetals.com,

ई-मेलः investors@pradeepmetals.com व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी) / अन्य दृकश्राव्य माध्यम (ओएव्हीएम), पुस्तक बंद होण्याच्या तारखा आणि अंतिम लाभांशाद्वारे आयोजित केल्या जाणाऱ्या ३९व्या वार्षिक सर्वसाधारण सभेबाबत माहिती

भागधारकांनी नोंद घ्यावी की कंपनीची ३९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) व्हीसी/ओएव्हीएम मार्फत शनिवार, ३० जुलै २०२२ रोजी दुपारी २.०० वाजता (भाप्रवे) आयोजित केली जाईल, कंपनी कायदा, २०१३ त्या सर्व लागू तरतुदी आणि त्याखाली बनवलेले नियम आणि सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स आणि डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ चे पालन करून, तहवाचिता सामान्य परिपत्रक क्र. १४/२०२०, ८ एप्रिल २०२०, १७/२०२० दिनांक १३ एप्रिल २०२०, २०/२०२० दिनांक ५ मे २०२० आणि या संदर्भात जारी केलेली त्यानंतरची परिपत्रके, ताजी २/२०२२ दिनांक ५ मे, २०२२ रोजी सहकार मंत्रालयाने (एमसीए), परिपत्रक क्रमांक सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/ सीआयआर/पी/२०२२/६२ दिनांक १३ मे २०२२ रोजी सेबी द्वारे जारी केलेले आणि या संदर्भात जारी केलेली इतर लागू परिपत्रके, सभेच्या सूचनेत नमूद केलेल्या व्यवसायावर विचार विमर्श करण्याकरिता होणार आहे. वरील परिपत्रकांचे पालन करून, ३९ व्या एजीएमच्या सूचनेच्या विद्युत प्रती आणि आर्थिक वर्ष (वित्तीय वर्ष) २०२१-२२ साठी एकात्मिक वार्षिक अहवाल या सर्व भागधारकांना पाठवल्या जातील ज्यांचे ईमेल पत्ते कंपनी ' डिपॉझिटरी सहभागी यांच्याकडे नोंदणीकृत आहेत. ते कंपनीच्या www.pradeepmetals.com, स्टॉक एक्सचेंज अर्थात बीएसई लिमिटेड www.bseindia.com वर आणि एनएसडीएल www.evoting.nsdl.com वर देखील उपलब्ध असेल. आर्थिक वर्ष २०२१-२२ च्या एकात्मिक वार्षिक अहवालासह ३९ व्या एजीएमच्या सूचनेच्या प्रत्यक्ष प्रती त्या भागधारकांना पाठवल्या जातील जे त्याची

१. एकात्मिक वार्षिक अहवालासह ३९ व्या एजीएमची सूचना प्राप्त करण्यासाठी ईमेल पत्ते र्नोदणी/अपडेट करण्याची पद्धतः

- ज्या भागधारकांनी वास्तविक स्वरूपात भागधारण केले आहेत आणि त्यांचे ईमेल पत्ते कंपनीकडे अपडेट केलेले नाहीत त्यांना विनंती आहे की त्यांनी कंपनीला investors@pradeepmetals.com वर लिह्न भागधारकाने स्वाक्षरी केलेल्या विनंती पत्राच्या प्रतीसह त्यांचे नाव आणि पत्ता, परमनंट अकाउंट नंबर (पॅन) ची स्वयं-साक्षांकित प्रत आणि भागधारकाच्या पत्त्याच्या समर्थनार्थ कोणत्याही दस्तऐवजाची स्वयं-साक्षांकित प्रत (उदा: डायव्हिंग लायसन्स, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट) ईमेल पत्ते अपडेट करावेत.
- डीमटेरिअलाइज्ड स्वरूपात भागधारण करणाऱ्या भागधारकांना संबंधित डिपॉझिटरी सहभागीदारा (डीपी सोबत त्यांचे ईमेल पत्ते नोंदणी/अपडेट करण्याची विनंती केली जाते.

२. ई-व्होटिंगद्वारे मतदान करण्याची पद्धत:

- भागधारकांना रिमोटई-व्होटिंग प्रणालीद्वारे एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे व्यवसायांवर दूरस्थपणे मते देण्याची संधी असेल
- ई-व्होटिंगद्वारे मत देण्यासाठी लॉगिन क्रेडेन्शियल्स ३९ व्या एजीएमच्या सचनेमध्ये प्रदान केल्या जाणाऱ्या विविध पद्धतींद्वारे तसेच त्यांचे ईमेल पत्ते यशस्वीरित्या नोंदणी केल्यानंतर ईमेलद्वारे उपलब्ध केले जातील कंपनीच्या वेबसाइटवरही तपशील उपलब्ध करून दिला जाईल.

३. अंतिम लाभांश, नोंद तारीख आणि पुस्तक बंद :

- भागधारकांनी लक्षात ठेवावे की संचालक मंडळाने त्यांच्या १२ मे २०२२ रोजी झालेल्या बैठकीत अंतिम लाभांश रुपये १.५०/- प्रति शेअर देण्याची शिफारस केली आहे. अंतिम लाभांश, भागधारकांच्या मान्यतेच्या अधीन, बुधवार, ३ ऑगस्ट, २०२२ रोजी किंवा त्यानंतर ज्या भागधारकांची नावे भागधारकांच्या नोंदणीमध्ये आढळतील अशा भागधारकांना, रेकॉर्ड तारखेनुसार म्हणजेच शुक्रवार, २२ जुलै, २०२२ रोजी विविध ऑनलाइन माध्यमातून दिले जातील. हस्तांतरण पध्दती आणि ज्यांनी त्यांचे बँक खाते
- ज्या भागधारकांनी त्यांचे बँक खाते तपशील अपडेट केलेले नाहीत, त्यांच्यासाठी लाभांश वॉरंट/डिमांड इाफ्ट/चेक योग्य वेळी नोंदणीकृत पत्त्यांवर पाठवले जातील
- शनिवार, २३ जुलै, २०२२ ते शुक्रवार, २९ जुलै, २०२२ पर्यंत पुस्तके बंद राहतील (दोन्ही दिवस

४. लाभांश प्राप्त करण्यासाठी बँक तपशीलांसह केवायसी नोंदणी करण्याची पद्धत:

- वास्तविक स्वरूपात भागधारण करणाऱ्या भागधारकांसाठी. सेबी ने ३ नोव्हेंबर २०२१ च्या परिपत्रकादारे पॅन, केवायसी तपशील आणि नामांकनाची नोंदणी अनिवार्य केली आहे. त्यामळे प्रत्यक्ष स्वरूपात भागधारण करणाऱ्या भागधारकांनी त्यांचे पॅन, केवायसी तपशीलांसह बँक तपशील आणि नामांकन तपशील लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड येथे सी-१०१, २४७ पार्क, एल.बी.एस.मार्ग, विक्रोळी (प), मुंबई ४०० ०८३ येथे जमा करण्याची विनंती केली आहे किंवा rnt.helpdesk@linkintime.co.in वर रीतसर भरलेला फॉर्म आयएसआर-१ आणि इतर संबंधित फॉर्म पाठवून (कंपनीच्या वेबसाइटवर https://www.pradeepmetals.com/furnishing-of-pan-kyc-details-andnomination-by-holders-of-physical-securities/) वर उपलब्ध आहे.
- डिमटोरेअलाइज्ड स्वरूपात भागधारण करणाऱ्या भाग धारकांना विनंती आहे की त्यांनी लाभांश मिळण्यास विलंब टाळण्यासाठी त्यांचे संपूर्ण बँक तपशील त्यांच्या डीपी सोबत अपडेट करावेत.

- भागधारकांनी लक्षात ठेवावे की आयकर कायदा, १९६१ (अधिनियम), वित्त कायदा, २०२० द्वारे सुधारित केल्यानुसार, १ एप्रिल २०२० नंतर कंपनीने दिलेला किंवा वितरित केलेला लाभांश भागधारकांच्या हातात करपात्र असेल. त्यामुळे कंपनीला अंतिम लाभांश भरताना स्रोतावरील कर (टीडीएस) कापून घेणे आवश्यक आहे. योग्य टीडीएस दर निर्धारित करण्यात आम्हाला सक्षम करण्यासाठी. लागु असल्याप्रमाणे भागधारकांना कायद्याच्या तरतुर्दीनुसार कागदपत्रे सादर करण्याची विनंती केली जाते.
- निवासी भागधारकांसाठी, २०२२-२३ या आर्थिक वर्षात कंपनीने घोषित केलेल्या आणि अदा केलेल्या लाभांशाच्या रकमेवर कायद्याच्या कलम १९४ अन्वये स्त्रोत १०% दराने कर कापला जाईल. भागधारकाने पॅन सादर केल्यावर. पॅन जमा न केल्यास, कायद्याच्या कलम २०६एए नुसार टीडीएस २०% कापला
- तथापि, आर्थिक वर्ष २०२२-२३ दरम्यान प्राप्त होणारा एकूण लाभांश रु. ५,०००/ पेक्षा जास्त नसेल तर, रहिवासी भागधारकाला देय असलेल्या लाभांशावर कोणताही टीडीएस कापला जाणार नाही, भविष्यातील लाभांशांसह, वित्तीय वर्ष २०२२-२३ दरम्यान संचालक मंडळाने घोषित केले, जर असेल तर, जे असू ज्या प्रकरणांमध्ये भागधारक फॉर्म १५जी (कंपनी किंवा फर्म व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीला लागू)
- / फॉर्म १५एच (६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तीसाठी लागू) जमा करतो, परंतु पात्रतेच्या अटींची पूर्तता केली जात असल्यास, यावर कोणताही कर नाही. स्रोत वजा केला जाईल. वरील व्यतिरिक्त, निवासी आणि अनिवासी भागधारकांसाठी टीडीएस / होल्डिंगचे दर वेगवेगळे असल्याने
- तुमच्या निवासी स्थितीत बदल झाल्यास, कायद्याच्या तरतुर्दीनुसार, तुम्हाला तुमची निवासी स्थिती तुमच्या डिमॅट खात्यात अद्यतनित करण्याची विनंती केली जाते किंवा बुधवार, २७ जुलै २०२२ पूर्वी लाग असलेला वास्तविक फोलिओ.
- कर सवलत फॉर्म https://web.linkintime.co.in/client-downloads.html येथे सामान्य टॅब अंतर्गत उपलब्ध आहेत.
- एमसीए आणि सेबीच्या लागु परिपत्रकांचे पालन करून कंपनीच्या सर्व भागधारकांच्या माहितीसाठी आणि फायद्यासाठी ही सूचना जारी केली जात आहे.

प्रदीप मेटल्स लिमिटेडकरिता अभिषेक जोशी ठिकाण : नवी मुंबई कंपनी सचिव दिनांक: २८ जून २०२२ एसीएस-६४४४६

PUBLIC NOTICE

SHRI JAMNADAS P. VALA Member of FLAT No. 02, Address The Borivali Shiv Sadan CHS Ltd., Kasturba Road No. 01 Borivali (East), Mumbai- 400066 & holding Share Certificate No 02. Distinctive Nos. 06 to 10, which has been reported lost/ misplaced If anyone having any claim objection should contact to the society secretary within 15 days. Thereafter no claim will be considered & society will proceed for issue of Duplicate Share Certificate.

For Borivali Shiv Sadan CHS Ltd. Hon. Secretary

Place: Mumbai Date: 29/06/202

मूळ दस्तावेज हरविल्याची जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, मे. जेसल बिल्डर्स (बिल्डर) आणि मे. गॅलेक्सी कम्फर्टस् (खरेदीदार) यांच्या दरम्यान दुकान क्र.१३, तळमजला, गॅलेक्सी को-ऑप. हौसिंग सोसायटी लि., नाकोडा हॉस्पिटलजवळ, ६० फीट रोड, भाईंदर (पश्चिम), ठाणे-४०११०१ या जागेबाबत झालेला दिनांक २९ ऑगस्ट, १९८८ रोजीचा मूळ प्रथम विक्री करारनामा हरवले/ गहाळ झाले आहे.

सर्व व्यक्तींना येथे सुचित करण्यात येत आहे की, सदर एक हरवलेल्या दस्तावेजांच्या आधारावर कोणा सोबतही कोणताही व्यवहार करू नये. जर कोणा व्यक्तीस सदर मालमत्तेबाबत वारसा हक्क, शेअर, विक्री, तारण, भाडेपट्टा, मालकी हक, परवाना, बक्षीस, ताबा किंवा अधिभार किंवा इतर प्रकारे कोणताही दावा किंवा अधिकार असल्यास त्यांनी त्यांचे दावा सदर सूचना प्रकाशन तारखेपासून दिवसांत खालील स्वाक्षरीकर्ताकडे कळवावे.

आज दिनांकीत २९ जून, २०२२ सही/- मनिष पी. शाह

(ॲडव्होकेट) जी/२, ओम आनंद कोहौसोलि ॲक्सिस बँकेच्या समोर, स्टेशन रोड, भाईंदर (प.), ठाणे-४०११०१. संपर्क:९३२३१२५२९४

फाइनोटेक्स केमिकल लिमिटेड

(CIN: L24100MH2004PLC144295) ४२-४३, मनोरमा चेंबर्स, एस. व्ही. रोड, वांद्रे, मुंबई-४०० ०५०, भारत.

दू.: ९१-२२-२६५५९१७४/७५/७६/७७ फॅक्स : ९१-२२-२६५५९१७८ ई-मेल: investor.relations@fineotex.com यूआरएल:www.fineotex.com

१९वी वार्षिक सर्वसाधारण सभा व पुस्तक बंद करण्याची सूचना

याद्वारे सूचना देण्यात येते की**, फाइनोटेक्स केमिकल्स लिमिटेड** (कंपनी) च्या सभासदांची १९वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) शुक्रवार, ०५ ऑगस्ट, २०२२ रोजी सायं.५.००वा. व्हिडीओ कॉन्फरन्सींग (व्हीसी)/अन्य दुकश्राव्य माध्यम (ओएव्हीएम) मार्फत कंपनी कायदा २०१३ च्या लागू तरतदीनसार आणि त्यातील निमाअंतर्गत होणार आहे.

परिपत्रकांच्या पुर्ततेनुसार वित्तीय वर्ष २०२१–२२ करिता कंपनीचा वार्षिक अहवाल ज्या सदस्यांचे ईः मेल कंपनी किंवा निबंधक व भागहस्तांतर प्रतिनिधी (आरटीए) जसे बिगशेअर सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड किंवा त्यांचे संबंधित ठेवीदार सहभागीदार (डीपी) कडे नोंद आहेत त्यांना विद्युत स्वरुपात पाठविले आहे. सदस्यांनी नोंद घ्यावी की, वरील वित्तीय वर्षाकरिता कंपनीचे वार्षिक अहवाल कंपनीच्या www.fineotex.com आणि नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) च्य www.evoting.nsdl.com वेबसाईटवर उपलब्ध आहे. व्हीसी/ओएव्हीएम (फक्त मान्य पद्धतीने) मार्फत एजीएममध्ये उपस्थित सदस्यांची कायद्याच्या कलम १०३ अन्वये गणसंख्या उद्देशाकरिता

कंपनीने रिमोट ई–वोटिंग मार्फत विद्युत स्वरूपाने (रिमोट ई–वोटिंग) किंवा एजीएममध्ये ई–वोटिंग (ई-वोटिंग) स्वरुपात एजीएमच्या सूचनेत नमुद विषयावर सदस्यांना त्यांचे मत देण्यासाठी कंपनीने सविधा दिली आहे. रिमोट ई-बोटिंगने जे सदस्य मत देणार नाही असे एजीएममध्ये उपस्थित सदस्यांन एजीएममध्ये मत देता येईल. रिमोट ई–वोटिंगने मत देणाऱ्या सदस्यास एजीएममध्ये उपस्थित राहता येईल परंतु एजीएममध्ये पुन्हा मत देण्याचा अधिकार असणार नाही. रिमोट ई–वोटिंग किंवा सर्व सदस्याद्वारे मत देण्यासाठी ई–वोटिंगची पद्धत एजीएमच्या सूचनेत तसेच एनएसडीएलद्वारे पाठविण्यात आलेल्या ई-मेलमध्ये नमुद करण्यात आली आहे. सदस्यांकरिता ई-वोटिंग मॅन्युअलचा संदर्भ http:// www.evoting.nsdl.com च्या डाऊनलोड सेक्शनवर उपलब्ध आहे.

सदस्यांना विनंती आहे की, त्यांनी एजीएम सूचना लक्षपुर्वक वाचावी आणि विशेषत: एजीएममध्ये सहभागी होण्याची माहिती व त्यांचे मत देण्याची पद्धत जाणुन घ्यावी. व्हीसी/ओएव्हीएममार्फत सभेत हजर होण्याबाबत किंवा ई-वोटिंग प्रणालीने मत देण्याबाबत काही समस्या किंवा प्रश्न असल्यास सदस्यांनी एनएसडीएलच्या उपरोक्त लिंकवर नमुद भागधारकांकरिता ई-वोटिंग युजर मॅन्युअल व भागधारकांकरिता फ्रिकन्टली आस्क्ड केश्चन्स (एफएक्यु) चा संदर्भ घ्यावा किंवा खालीलप्रमाणे संपर्क

करिता	नाव	ई-मेल	टोल फ्री संपर्क क्रमांक
ई-वोटिंग	श्री. अमित विशाल	evoting@nsdl.co.in	१८०० १०२० ९९०
व्हिडीओ	सहाय्यक उपाध्यक्ष		१८०० २२ ४४ ३०
कॉन्फरन्स	श्री. संजीव यादव		
	सहाय्यक व्यवस्थापक		

वित्तीय वर्ष २०२१–२२ करिता अंतिम लाभांश प्राप्त करण्यास सदस्यांना विनंती आहे की. त्यांनी त्यांचे ई-मेल व बँक खाते तपशील अद्यायावत करून घ्यावे. जेणेकरून कंपनीला राष्ट्रीय स्वंयचलीत समाशोधन यंत्रणे मार्फत संबंधित बँक खात्यात लाभांश रक्कम थेट जमा करता येतील.

वास्तविक स्वरुपात ई-मेल व बँक खाते तपशील नोंद/अद्यायावत करण्यासाठी कंपनी किंवा आरटीएकडे आवश्यक दस्तावेजांसह पर्णपणे भरलेला व स्वाक्षरी केलेला नमन आयएसआर-१ ई-मेल करावा. नमुना आयएसआर-१ चा नमुना कंपनीच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

संबंधित डिमॅट खात्यात ई-मेल व बँक खाते तपशील नोंद/अद्यायावत करण्यासाठी संबंधित डीपीकडे संपर्क करावा

बँक खाते तपशील उपलब्ध नसल्यास कंपनीकडून लाभांश धनाकर्ष/पे ऑर्डर टपालाने सदस्याकडे येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनी कायदा २०१३ च्या कलम ९१ व त्यातील नियमनुसार शनिवार ३० जुलै, २०२२ ते शुक्रवार, ०५ ऑगस्ट, २०२२ पर्यंत (दोन्ही दिवस समाविष्ट) सदस्य नोंद पुस्तक

अंतिम लाभांशाची रक्कम घोषित झाल्यास संबंधित सदस्याच्या बँक खात्यात थेट जमा केली जाईल. जर

मंडळाच्या वतीने फाइनोटेक्स केमिकल लिमिटेडकरित

सुरेंद्रकुमार तिब्रेवाल स्थळ : मुंबई अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दिनांक : २९ जून, २०२२ डीआयएन:००२१८३९४



व भागहस्तांतर पस्तक बंद ठेवले जातील.

कॉर्पोरेट आयडेंटिटी नंबर : एल९९९९एमएच१९९४पीएलसी०७६२३६ **नोंदणीकृत कार्यालय :** गोदरेज वन, ३ रा मजला, पिरोजशानगर, पूर्व द्वृतगती महामार्ग, विक्रोळी (पूर्व), मुंबई - ४०० ०७९, महाराष्ट्र. **वेबसाइट :** www.astecls.com **दूर.** + ९१ २२ २५१८ ८०१० **ई-मेल**: astecinvestors@godrejastec.com

२८ व्या (अठ्ठावीसाव्या) वार्षिक सर्वसाधारण सभेची भागधारकांना सूचना याद्वारे कळविणेत येते की, ॲस्टेक लाइफसायन्सेस लिमिटेड (कंपनी) यांच्या सभासदांची २८ वी (अद्ठाविसावी) वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) सोमवार, दि. २५.०७. २०२२ रोजी संध्याकाळ ०० वाजता (भारतीय प्रमाण वेळेनुसार) व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी) / अन्य मान्ताप्राप्त दृकश्राव्य माध्यमाने (ओएव्हीएम) यांच्या माध्यमात्न, वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद केलेल्या विषयांवर विचारविनिमय करण्यासाठी आयोजित करण्यात येत आहे.

कॉपॉरेट व्यवहार मंत्रालय (एमसीए) यांनी परिपत्रक दिनांकीत ५ मे २०२० सहवाचन परिपत्रक दिनांकीत ८ एप्रिल २०२०, परिपत्रक दिनांकीत १३ एप्रिल २०२०, दि. १५ जून, २०२०, दि २८ सप्टेंबर, २०२०, दि. ३१ डिसेंबर, २०२० व दि.२३ जून, २०२१, दि. ०८ डिसेंबर, २०२१ व दि. ०५ मे, २०२२(वापुढे एकत्रित उल्लेख एमसीए परिपत्रके असा करणेत येईल) यांना अनुसरू-वार्षिक सर्वसाधारण सभा व्हीसी आणि ओएव्हीएम यांच्या माध्मातून आणि सामायिक ठिकाणी सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय घेण्यास अनुमती दिलेली आहे. कंपनी कायदा २०१३ (कायदा) मधील आवश्यकत्या तरतुदी तसेच सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड आफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) नियम २०१५ (सेबी लिस्टिंग रेग्युलेशन्स) आणि मसीए परिपत्रके यांना अनुसरून कंपनीची वार्षिक सर्वसाधारण सभा व्हीसी / ओएव्हीएम यांच्या माध्यमातून घेतली जाणार आहे.

एजीएमची सूचना व वित्तीय वर्ष २०२१ -२२ करिताचा वार्षिक अहवाल यांच्या इलेक्ट्रॉनिक प्रती :

कायद्याच्या अवस्थक त्या तरतुरी तसेच त्या अंतर्गत बनविण्यात आलेले विविध नियम, प्मसीए परिपत्रके आणि सेवी परिपत्रके दिनांकीत १२ में, २०२०, १५ जानेवारी २०२१ व दि. ०५ में, २०२२ यांना अनुसरून ज्या सभासदांचे इमेल तपशील कंपनी / डिपॉझिटरी पार्टीसिपंटस यांच्याकडे उपलब्ध आहेत अशा सभासदांना वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि वित्तीय वर्ष ुर्व प्रकार के प्रकार के प्रकार के किया है कि स्वाप्त के किया के किया के किया के किया के किया के किया किया किय इस १०२१ - २२ किया वार्षिक अहवाल वार्षी इलेक्ट्रॉनिक प्रत विहित कालावधीत गिर्मित करण्यात येईल. समासदानी कृपना नौद घ्यावी की, वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि वित्तीय वर्ष २०२१ - २२ करिताचा वार्षिक अहवाल कंपनीचे संकेतस्थळ www.astecls.com येथे तसेच ज्या भांडवली बाजारांची समागा नौदणीकृत आहेत अशा भांडवली बाजारांची संकेतस्थळे म्हणजेच बीएसई लिमिटेड (www.bseindia.com) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (www.nseindia.com) येथे आणि नॅशनल सिक्युरिटी डिपॉझिटरीज लिमिटेड यांचे संकेतस्थळ www.evoting.nsdl.com येथेही उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

एजीएममध्ये वहीसी / ओएवहीएम यांच्या माध्यमातून सहभाग :

सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेत केवळ व्हीसी / ओएव्हीएम यांच्या माध्यमातून उपस्थित राहून सहभाग घेऊ शकतात कंपनीकडून जी सुविधा नॅशनल सिबुरिटी डिपॉझिटरीज लिमिटेड (एनएसडीएल) यांच्याकडून घेण्यात येणार आहे आणि ज्याचे तपशील कंपनीकडून वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत देण्यात येतील. कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०३ अनुसार वार्षिक . र्वसाधारण सभेला व्हीसी / ओएव्हीएम यांच्या माध्यमातून उपस्थित असलेल्या सभासदांची संख्या गणसंख्या निर्धारित करण्यासाठी गृहीत धरण्यात येईल

ईमेल आयडी नोंदणीकृत करणे/अद्ययावत करण्याचे स्वरूप : ज्या सभासदांनी आपले ई-मेल आयडी अद्याप नोंदणीकृत करून घेतलेले नाही अशा सभासदांना आवाहन करण्यात येते की त्यांनी आपला ई-मेल आयडी नोंदणीकृत करून घ्यावा. याचा

तपशील पुढीलप्रमाणे आहे : **ज्या समभागधारकांकडे कंपनीचे समभाग प्रत्यक्ष स्वरूपात आहेत त्यांच्यासाठी :** अशा समभागधारकांना आवाहन करण्यात येते की त्यांनी भरलेला फॉर्म आयएसआर - १ साद करून आपले इमेल तपशील कंपनीचे रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंट म्हणजेच बिगशेअर सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड (बिगशेअर) यांच्याकडे त्यांचे संकेतस्थळ सेवी http:// www.astecls.com/investor-service-request.aspx येथे स्वाक्षरी असलेली विनंती पत्राची प्रत, ज्यात समभागधारकाचे नाव आणि पत्ता यांचा उल्लेख असेल समभाग प्रमाणपत्राची स्कॅन केलेली प्रत (मागून आणि पुदून), पनकार्डची स्वसाक्षांकीत प्रत, आणि पुढीलप्रमाणे नमूद केलेल्या कोणत्याही कागदपत्रांची स्वसाक्षांकीत प्रत (उदा वाहन चालवण्याचा परवाना, निवडणूक ओळखपत्र, पारपत्र) समभागधारकाच्या पत्याच्या पुष्ट्यर्थ यांच्यासह सादर करावा.

ज्या समभागधारकांकडे कंपनीचे समभाग डिमॅट स्वरूपात आहेत त्यांच्यासाठी : अशा समभागधारकांना आवाहन करण्यात येते की त्यांनी आपले इमेल तपशील संबंधित डिपॉझिटर

इमेल तपशिलाची नोंदणीबाबत कोणत्याही स्वरूपाची शंका / अडचण असल्यास समभागधारक कंपनी केफिनटेक यांच्याशी investor@bigshareonline.com येथे संपर्क साध

एजीएमसमोर मांडलेल्या विषयांवर मतदान करण्याची पद्धती :

१८व्या एजीएमच्या सूचनेत नमूद केलेल्या सर्व विषयांवर भागधारकांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी कंपनी आपल्या भागधारकांना दूरस्थ इ-मतदान सुविधा उपलब्ध करून देत आहे त्याच प्रमाणे वार्षिक सर्वेसाधारण सभे दरम्यान भागधारकांना मतदानाचा हक्ष बजावता यावा यासाठी कंपनी आपल्या भागधारकांना वार्षिक सर्वेसाधारण सभे दरम्यान इ-मतदान सुविधा उपलब्ध करून देत आहे. ज्या सभासदांकडे कंपनीचे समभाग डिमॅट स्वरूपात आहेत, प्रत्यक्ष स्वरूपात आहेत आणि ज्या सभासदांनी आपले इमेल तपशील अद्याप नोंदणीकृत केलेले नाहीत अश

ाभागधारकांनी कृपया नोंद घ्यावी की, कंपनीच्या संचालक मंडळाने त्यांच्या २ मे, २०२२ रोजी झालेल्या बैठकीत ३१ मार्च २०२२ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठी रु.१०/ - (रुपये दहा फक्त) दर्शनी मूल्य असलेल्या प्रत्येक समभागावर १५ टक्के (पंधरा टक्के) दराने रु. १.५० / - (रु. एक व पन्नास पैसे मात्र) प्रति समभाग अंतिम लाभाश देण्याची शिफारस केली आहे. सदरील शिफारस कंपनीच्या सभासद नोंद पुस्तिका आणि समभाग हस्तांतरण पुस्तिका गुरुवार, दि. २१ जुलै, २०२२ ते रविवार, दि. २४ जुलै, २०२२ (दोन्ही दिवस धरून) या कालावधीत पुस्तक क्लोजर तसे

वित्तीय वर्ष २०२१ - २२ करिता अंतिम लाभाश प्राप्त करणसाठी पात्र असलेल्या समभागधारकांचे निर्धारण करण्यासाठी बंद राहतील. लाभाश जाहीर झाल्यास, ज्या समभागधारकांची नावे कंपनीच्य भासद नोंद पुस्तिकेत बुधवार, दि. २० जुलै, २०२२ रोजी नोंद असतील आणि ज्या सभासदांकड कंपनीचे समभाग डिमॅट स्वरूपात असतील तसेच ज सभासदांची नावे नॅशनल सिकुरिटी डिपॉझिटरीज लिमिटेड (एनएसडीएल) आणि सेंट्ल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) यांच्याकडून त्या तारखेला लाभार्थी मालक म्हणून सादर करण्यात येईल त्यांना अदा करण्यात

वार्षिक सर्वसाधारण सभेत घोषित झाल्यास लाभांश अदा करण्याची प्रक्रिया :

२८च्या एजीएममध्ये समभागधारकांनी मान्यता दिल्यास लाभांश, ज्या समभागधारकांनी आपले बँक खाते तपशील कंपनी रजिस्टार आणि शेअर ट्रान्स्फर एजंट / डिपॉझिटरी पार्टीसिपंट यांच्याकडे . ोंदणीकृत केलेले आहेत अशा समभागधारकांना विविध ऑनलाईन ट्रान्स्कर माध्यमातून केवळ इलेक्ट्रॉनिक पद्धतीने अदा करण्यात येईल. ज्या समभागधारकांनी आपले बँक खाते तपशी र्नोरणीकृत केलेले नाहीत अशा समभागधारकांसाठी डिव्हीडंड वॉस्ट / डिमांड ड्राफ्ट यांच्या माध्यमातून त्यांच्या नोंदणीकृत पत्यावर पाठवून देण्यात येईल. लाभांश प्राप्त करण्यात होणारी दिरागा टाळण्यासाठी तसेच लाभांश थेट आपल्या बँक खात्यात विनाविलंब प्राप्त करून घेण्यासाठी समभागधारकांना आवाहन करण्यात येते की जर समभाग प्रत्यक्ष स्वरूपात असतील तर अश समभागधारकांनी आपले बँक खाते तपशील (बँकेचे नाव आणि शाखा. बँक खाते क्रमांक. ९ अंकी एमआसीआर क्रमांक. १९ अंकी आयएफएस कोड. आणि खात्याचा प्रकार) रह केलेल्या नादेशाच्या प्रतीसह समभागधारकाचे नाव आर्तीसह बिगशेअर www.bigshareonline.com याच्याकडे अद्यावत करून घ्यावेत आणि जर समभाग डिमॅट स्वरूपात असतील त आपल्या डिपॉझिटरी पार्टीसिपंट यांच्याकडे अद्यावत करून घ्यावेत.

क्र दस्तावेज www.bigshareonline.com, येथे पाठवावेत. सदर फार खाते तपशील कंपनीकडे अद्ययावत/नोंदणीकृत करण्यासाठी भरलेला फॉर्म आयएसआर - १ तसेच आवश्य कंपनीची वेबसाइट वेबलिंक http://www.astecls.com/investor-service-request.aspx येथे उपलब्ध आहे २८व्या एजीएममध्ये घोषित झाल्यास लाभांशावरील कर :

सेबी परिपत्रक क्र. सेबी/एचओ/एमआयआरएसडी आरटीएएमबी/पी/सीआयआर/२०२१/६५५, दि. ०३.११.२०२१ अंतर्गत प्रत्यक्ष स्वरूपात भागधारकअसलेल्या भागधारकांनी त्यांचा बँव

वित्त कायदा २०२० अनुसार १ एप्रिल २०२० पासून समभागधारकाला मिळणारे लाभांशाचे थेट उत्पन्न हे करपात्र ठरविण्यात आले आहे. त्यामुळे समभागधारकाला देण्यात येणाऱ्या लाभांः विहित करण्यात आलेल्या दरानुसार मूलस्रोतातून कपात करणे (टीडीएस) कंपनीला आवश्यक आहे. विविध प्रवर्गांसाठी विहित करण्यात आलेले दर जाणून घेणसाठी समभागधारकांना आवाह करण्यात येते की त्यांनी वित्त कायदा २०२० (सुधारित) चा संदर्भ घ्यावा. समभागधारकांना आवाहन करण्यात येते की त्यांनी आपला वैध पॅन तपशील विगशेअर यांच्याकडे (समभाग प्रत्यक्ष स्वरूपात असतील तर) आणि डिपॉझिटरीज यांच्याकडे (जर समभाग डिमॅट स्वरूपात असतील तर) अद्यावत करून घ्यावा.

टीप : सेबी परिपत्रक क्र. सेबी /एचओ /एमआयआरएसडी आरटीएएमबी /पी /सीआयआर /२०२१ /६५५. दि. ०३.११,२०२१ अंतर्गत प्रत्यक्ष स्वरूपात भागधारकअसलेल्या भागधार त्यांचा बँक खाते तपशील कंपनीकडे अद्ययावत/नोंदणीकृत करण्यासाठी भरलेला फॉर्म आयएसआर - १ तसेच आवश्यक दस्तावेज www.bigshareonline.com येथे पाठवावेत. सदर फार्म कंपनीची वेबसाइट वेबलिंक http://www.astecls.com/investor-service-request.aspx येथे उपलब्ध आहे

निवासी भारतीय वैयक्तिक सनभागधारक जे पॅनकार्डधारक आहेत आणि जे प्राप्तिकर भरण्यास पात्र नाहीत असे समभागधारक वार्षिक घोषणापत्र फॉर्म क्रमांक १५जी / १५ एच च्या स्वरू नॉन डिडक्शन ऑफ टीडीएस सुविधेचा लाभ घेणसाठी सादर करू शकतात. समभागधारकांना आवाहन करणते ते की तंनी नोंद घ्यावी की, जर त्यांचे पॅनकार्ड नोंदणीकृत नसेल आणि किंवा ज ते प्राप्तिकर कायदा १९६१ च्या कलम २६ एबी नुसार विशेष व्यक्ती नसतील (नॉन फायलर्स) तर प्राप्तिकर कायद्याच्या तरतुदी आणि / किंवा त्या अंतर्गत बनविण्यात आलेले नियमांच्या अनुसा २० % (वीस टक्के) दराने कर कपात करण्यात येईल.

अनिवासी समभागधारक भारत आणि ते निवासी असलेले देश यांच्या झालेल्या कर करारानुसार विशेष दरांच्या सुविधेचा लाभ घेऊ शकतात. मात्र त्यासाठी काही कागदपत्रे सादर करणे आवश्क आहे. उदा : - नो परमनंट एस्टेब्लिशमेंट अँड बेनिफिशिअल ओनरिशप डिक्लरेशन, टॅक्स रेसिडेन्सी प्रमाणपत्र, फॉर्म क्रमांक १० एफ , अन्य कोणतीही कागदपत्रे जी कर करारानुसार विशेष दर सविधेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक आहेत. भावस्थक फॉर्म सादरीकरणाची वेबलिक व सदर दस्तावेजांसंदर्भातील विस्तृत निर्देश ३१ व्या एजीएमच्या सचनेत दिले जातील व ते ई-मेलद्वारे वेगळे पाठवण्यात येतील. भागधारकांनी वरील निर्देशि

आवस्य काम सांद्रभार भा वस्यारम का संस्थानाव्यासमामातार विद्या नाम र राज्य र्याल्य आयुष्या स्थानाव्या आयुष्या स योषणापत्र व तस्यावेज केफिनटेक यांच्याकडे बुधावार र जुलै, २०२२ राजी पात्री १९,४५ (मा.प्र.व.), योच्या तस्य त्याल व्याल क्याल क्य सल्यास भागधारकांनी बिगशेअर यांना investor@bigshareonline.com आणि tds@bigshareonline.com येथे लिहावे.

टीडीएस परतावा व त्यासंदर्भातील क्रेडिटशी संबंधित प्रकरणे : स्टॉक ब्रोकर्स, कस्टोडियन वा अन्य कोणीही व्यक्ती/घटक जे कंपनीचे समभाग धारक आहेत, त्यांना नोंदणीकृत मालक म्हणून कंपनीच्या लाभार्थी मालकांकरिता व त्यांच्या वतीने निर्धारित

तारीख अर्थात बुधवार २० जुलै, २०२२ रोजी नुसार अंतिम लाभांश प्रदानाकरिताच्या (घोषित झाल्यास) बुधवार २० जुलै, २०२२ रोजी वा तत्पूर्वीपर्यंत समभागांच्या लाभार्थी मालकांचा तर बालील प्रारूपातून सादर करणे आवश्यक आहे जेणेकरून वास्तविक लाभार्थ्यास टीडीएस क्रेडिट पुरवण्याची खातरजमा करता येईल/त्याकरिता आवश्यक व्यवस्था करता येईल

अ. क्र.	नोंदणीकृत मालकाचा तपशील					लाभार्थी मालकाचा तपशील				
	नोंदणीकृत मालकाचे नाव	डीपी आयडी	क्लायन्ट आयडी/ फोलिओक्र.		श्रेणी - व्यक्तिगत/संस्था/ न्यास/कं./ एफपीआय/ एनआरआय आदी	पॅन	लाभार्थी मालकाचे नाव	लाभार्थी मालकाचा पत्ता	श्रेणी - व्यक्तिगत/संस्था/ न्यास/कं./ एफपीआय/ एनआरआय आदी	पॅन

गत एजीएममध्ये जाहीर झालेल्या अंतिम लाभांशासंदर्भातील टीडीएस प्रमाणपत्रे :

स्थळ : मुंबई

दि. २८ जुलै. २०२१ रोजी पार पडलेल्या गत २७व्या एजीएममध्ये वित्तीय वर्ष २०२०- २१ करिता लाभांश संमत केला होता (जो वित्तीय वर्ष २०२१ -२२ मध्ये अदा करण्यात आला अ निर्धारण वर्ष २०२२ - २३ संदर्भात आहे) त्या संदर्भातील टीडीएस प्रमाणपत्रे संबंधित समभागधारकांसाठी डाउनलोड करणकरिता कंपनीचे संकेतस्थळ http://www.astecls.com/ tds-certificates-shareholders/, टॅब अंतर्गत टीडीएस प्रमाणपत्रा शीर्षकाखाली साध्या, सोप्या आणि सुरक्षित ओटीपी आधारित डाउनलोडींग पद्धतीच माध्यमातून उपलब्ध आहेत. कोणत्याही स्वरूपाची शंका / माहिती / अङ्चण असल्यास संबंधित समभागधारक आमच्याशी agm.astec@godrejastec.com येथे लेखी स्वरूपात संपर्क साधू शकतात.

ॲस्टेक लाइफसायन्सेस लिमिटेडकरित

तेजश्री प्रध कंपनी सचिव व अनुपालन अधिकारी (एफसीएस ७१६७) दिनांक : २९.०६.२०२२